



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १२३ वी (तातडीची) बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.०४ जून, २०१९ दुपारी ०४:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १२३ वी (तातडीची) बैठक मंगळवार, दि.०४ जून, २०१९ रोजी दुपारी ०४:०० वाजता
व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
५)	डॉ. एस. एस. गोरें	सदस्य
६)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
७)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
८)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
९)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१०)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
११)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१२)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१३)	डॉ. सुरेय्या शेख	सदस्या
१४)	डॉ. एस. आर. कोकरे - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१५)	सीए एस. एच. शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१६)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

सीए एस. एच. शहा, वित्त व लेखा अधिकारी यांची ही पहिलीच बैठक असल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देवून
स्वागत करण्यात आले. तसेच माल्टा विद्यापीठ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यामध्ये
सामंजस्य करार झाल्यामुळे सर्व सदस्यांनी मा. कुलगुरु आणि प्रशासनाचे अभिनंदन केले.

अनुपस्थिती:

प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे, प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी व श्री. ए. के. आवळे यांनी दुरध्वनीद्वारे अनुपस्थित
राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच डॉ. एस. सी.
मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र
शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण
संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण)
यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] दि.०१/०६/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीतील विषय क्र.०२ नुसार व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध इमारत व बांधकाम करणे कामाकरिता दि.०१/०६/२०१९ रोजी इमारत व बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विषय क्र.२ नुसार सादर केले असता, व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिनियम S.३३९ (f) नुसार दि.०१/०६/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि. ०१/०६/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीतील विषय क्र.०२ नुसार व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: दि.०१/०६/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीमधील विषय क्र.०२ वर झालेल्या शिफारशीस खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आली.

विद्यापीठाच्या विस्तारासाठी संपादित करण्यात आलेल्या ४८२ एकर परिसरामध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधणे या कामासाठी मे. पवार पाटकर कन्स्ट्रक्शन प्रा. लि., नाशिक यांची अंदाजपत्रकीय रक्कम ₹.३५,७३,६४,३७३/- पेक्षा ११ टक्के कमी दराने म्हणजेच ₹.३१,८०,५४,२९२/- इतक्या रक्कमेची निविदा मंजूर करून पुढील कार्यवाही करण्याची इमारत व बांधकाम समितीची शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद